

शबरी आदिवासी घरकुल योजनेत ग्रामीण क्षेत्रातील
घरकुलाच्या संदर्भात सुधारणा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्र. घरकुल-२०१६/प्र.क्र.३७/का.१७
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :-१५ मार्च, २०१६.

- वाचा :-** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.घरकुल-२०१२/प्र.क्र.३८
(भाग-१)/का.१७, दि. २८ मार्च, २०१३.
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.घरकुल-२०१२/प्र.क्र.३८
(भाग-१)/का.१७, दि. ७ ऑगस्ट, २०१४.
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.घरकुल-२०१५/प्र.क्र.२१० /का.१७,
दि. ५ जानेवारी, २०१६.
४) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग क्र.इंआयो-२०१५/प्र.क्र.४१३/योजना-१०,
दि. १० फेब्रुवारी, २०१६.

प्रस्तावना :-

आदिवासी उप योजनेतर्गत आदिवासी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णय दि. २८ मार्च, २०१३ अन्वये शबरी आदिवासी घरकुल योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्र. २ वरील शासन निर्णयान्वये सदर योजनेतर्गत ग्रामीण भागातील घरकुलाची किंमत दि. १.४.२०१३ पासून रु. ७०,०००/- वरून रुपये १ लाख इतकी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात राबविण्यात येणाऱ्या इंदिरा आवास योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसह सामाजिक न्याय विभागाची रमाई आवास योजना, आदिवासी विकास विभागाची शबरी आदिवासी घरकुल योजना व गृहनिर्माण विभागाच्या राजीव गांधी निवारा योजना क्र.१ व २ या राज्य पुरस्कृत सर्व ग्रामीण योजनांची प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रण होण्यासाठी ग्राम विकास विभागाने त्यांच्या संदर्भ क्र. ४ वरील शासन निर्णयान्वये राज्य व्यवस्थापन कक्ष- इंदिरा आवास योजनेची व्याप्ती वाढवून राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कक्षात रुपांतरित करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ग्रामीण विभागातील घरकुलांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

प्रस्तावनेत नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन शबरी आदिवासी घरकुल योजनेमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. :-

इंदिरा आवास योजना या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना लाभ दिला जात असल्यामुळे, ग्रामीण क्षेत्रात शबरी आदिवासी घरकुल योजना दारिद्र्य रेषेवरील लाभार्थींकरिता राबविण्यात यावी.यामध्ये दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांची निवड सामाजिक,आर्थिक, जात, जनगणनेनुसार (SECC) करावी. त्यामुळे संदर्भ क्र.२ वरील दि. ७ ऑगस्ट, २०१४ च्या शासन

निर्णयान्वये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याची बाब ग्रामीण क्षेत्राकरिता या निर्णयान्वये शिथिल करण्यात येत आहे.

- १) या योजनेतर्गत ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेमार्फत करण्यात यावी व ग्रामसभेने निवड केलेल्या लाभार्थ्यांची यादी खालील प्रमाणे स्थापन केलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात यावी.
- २) ग्रामसभेने निवड केलेल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची अंतिमतः निवड करण्याकरीता संदर्भ क्र. १ वरील दि. २८ मार्च, २०१३ च्या शासन निर्णयामधील परि. १४ (अ) नुसार ग्रामीण क्षेत्राकरीता स्थापन केलेली घरकुल निर्माण समिती रद्द करण्यात येत आहे व त्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.-
 - १) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद- -अध्यक्ष
 - २) प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा -सदस्य
 - ३) कार्यकारी अभियंता(बांधकाम) जिल्हा परिषद, -सदस्य
 - ४) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प- -सदस्य सचिव
- ३) ग्राम विकास विभागाच्या संदर्भ क्र.४ वरील दि. १०/०२/२०१६ च्या शासन निर्णयान्वये प्रधान सचिव (ग्रा.वि.) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आलेली असल्यामुळे संदर्भ क्र. १ वरील दि. २८ मार्च, २०१३ च्या परि.१६ अन्वये प्रधान सचिव (आ.वि.) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली “घरकुल योजना समन्वय समिती” ग्रामीण क्षेत्राकरिता रद्द करण्यात येत आहे.
- ४) राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण या कक्षास निधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत शबरी आदिवासी घरकुल योजनेकरिता दरवर्षी ग्राम विकास विभागास निधी उपलब्ध करून दिला जाईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१६०३१५१६३५०५७१२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रभाकर. बा. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई-३५
- २) मा. सभापती, विधान परिषद, विधान भवन, मुंबई.

- ३) मा. अध्यक्ष, विधानसभा, विधान भवन, मुंबई.
- ४) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ५) मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
- ६) मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
- ७) सर्व मा. मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ८) सर्व विधानसभा / विधान परिषद सदस्य
- ९) मा. प्रधान सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
- १०) मा. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ११) मा. प्रधान सचिव, नगरविकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक
- १२) प्रधान सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई
- १३) मा. प्रधान सचिव, गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १४) महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रविकास प्राधिकरण, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई.
- १५) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, वांद्रे (पू.) मुंबई.
- १६) सर्व मंत्रालयीन विभाग.
- १७) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
- १८) अधिदान व लेखा लेखाधिकारी, मुंबई.
- १९) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- २०) सर्व विभागीय आयुक्त
- २१) सर्व जिल्हाधिकारी
- २२) सर्व महानगरपालिका आयुक्त
- २३) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- २४) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
- २५) आयुक्त, संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
- २६) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे
- २७) सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.
- २८) अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर
- २९) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
- ३०) सर्व मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपरिषद
- ३१) राज्य संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई.
- ३२) वित्त विभाग (व्यय-१४/अर्थोपाय,) मंत्रालय, मुंबई.
- ३३) सर्व उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३४) सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३५) निवड नस्ती-कार्यासन १७,